

**B.A. (Physical Education) Sem – III (CBCS - 2015 Course) : SUMMER - 2019**

**SUBJECT: METHODS OF TEACHING IN PHYSICAL EDUCATION**

Day: Saturday  
Date: 02/03/2019

Time: 10.00 A.M. TO 01.00 P.M.  
Max Marks: 60

**S-2019-0694**

N.B.:

- 1) All questions are **COMPULSORY**.
- 2) Figures to the right indicate **FULL** marks.

---

**Q.1** Write the meaning of officiating & coaching in physical education & sports. **(12)**

**OR**

Explain the factors effecting teaching methods in physical education.

**Q.2** Explain the personal & technical preparation while taking lesson. **(12)**

**OR**

Explain the factor of effecting class management.

**Q.3** Write the need for lesson plan and draw the specific lesson plan. **(12)**

**OR**

Importance of lesson in teaching physical education.

**Q.4** Write the types of teaching aids & explain them. **(12)**

**OR**

Write the fundamental skill of Kabaddi.

**Q.5** Write short note on (**ANY THREE**): **(12)**

- a) Special Coaching
- b) Whole – part- whole method
- c) Technical Preparation
- d) Types of yoga Asana

\* \* \* \* \*

मराठी रूपांतर

सूचना :

- १) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहेत.
- २) उजवीकडील अंक पुर्ण गुण दर्शवितात.

प्रश्न १ शारीरिक शिक्षण व क्रिकेट पंचकार्य आणि कोचिंग याचा अर्थ लिहा. (१२)

किंवा

शारीरिक शिक्षणात अध्यापन पद्धतीवर परिणाम करणाऱ्या घटकांचे वर्णन करा.

प्रश्न २ पाठ घेताना वैयक्तिक व तांत्रिक तयारीचे वर्णन करा. (१२)

किंवा

वर्गव्यस्थापनाला परिणाम करणाऱ्या घटकांचे वर्णन करा.

प्रश्न ३ पाठटाचनाची गरज लिहा. आणि विशिष्ट पाठ टाचन तयार करा. (१२)

किंवा

शारीरिक शिक्षण अध्यापनातील पाठ टाचणाचे महत्त्व.

प्रश्न ४ अध्यापन पद्धतीच्या साधनांचे प्रकार लिहा. व त्याचे वर्णन करा. (१२)

किंवा

कबड्डी खेळाची मुलभूत तत्त्वे लिहा.

प्रश्न ५ टिपा लिहा. (कोणत्याही तीन) (१२)

- अ) विषय मार्गदर्शन
- ब) पूर्ण-भाग- पूर्ण पद्धत
- क) तांत्रिक तयारी
- ड) योगासनांचे प्रकार

\* \* \* \* \*